

“पोलीस उप अधीक्षक/  
सहायक पोलीस आयुक्त  
(निःशस्त्र)” या संवर्गातील  
अधिका-यांच्या बदली/  
पदस्थापनेबाबत.

महाराष्ट्र शासन  
गृह विभाग

शासन आदेश क्र.रापोसे-१७२३/प्र.क्र.१११/तीन/पोल-१अ.

दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन-४०००३२.

दिनांक : २२ मे, २०२३.

शासन आदेश.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न यामधील तरतुदीनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद “पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र)” या संवर्गातील अधिका-यांची, स्तंभ (३) मध्ये नमूद पदांवरून, स्तंभ (४) मध्ये निर्दिष्ट पदांवर, याद्वारे, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे:-

अ.क्र.	पोलीस अधिकाऱ्याचे नाव (श्री./श्रीम.)	विद्यमान पदस्थापना	बदलीने पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
१.	संदीप रघुनाथ गावित	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, जळगांव	उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभाग, जि. जळगांव
२.	शेखर पोपटराव देशमुख	पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर	सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर
३.	राजेंद्रसिंह प्रभुसिंह गौर	उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट उपविभाग, जि. सोलापूर	सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
४.	बाळासाहेब दिनकर कोपनर	पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे	सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
५.	रविंद्र पांडुरंग चौधर	पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे	उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर उपविभाग, पुणे ग्रामीण
६.	उदय वसंतराव डुबल	पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे	पोलीस उप अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, जि. सांगली

अ.क्र.	पोलीस अधिकाऱ्याचे नाव (श्री./श्रीम.)	विद्यमान पदस्थापना	बदलीने पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
७.	दिलीप देवराव टिपरसे	पोलीस उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, संभाजीनगर	उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगाखेड उपविभाग, जि. परभणी.
८.	नीरज बाजीराव राजगुरु	उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना उपविभाग, जालना	उपविभागीय पोलीस अधिकारी, गोवराई उपविभाग, जि. बीड
९.	मुकुंद व्यंकटराव आघाव	उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्नड उपविभाग, जि.संभाजीनगर	उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड उपविभाग, जि. जालना
१०.	दिनकर आसाराम ठोसरे	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, जि. गोंदिया	उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी उपविभाग, जि. चंद्रपूर
११.	कल्याणजी नारायण घेते	उपविभागीय पोलीस अधिकारी, धाराशिव शहर उप विभाग	सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
१२.	दीपक विठ्ठल देशमुख	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई	सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
१३.	विजय चिंतामण डोळस	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, भंडारा	पोलीस उप अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे.
१४.	विजयालक्ष्मी विद्यारण्य हिरेमठ	सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.
१५.	धर्मपाल मोहन बनसोडे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई	सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई
१६.	राजेंद्र नारायण मुणगेकर	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, ठाणे ग्रामीण	उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड उपविभाग, जि. रत्नागिरी
१७.	सुनिल पुंडलिक जायभाये	पोलीस उप अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
१८.	विशाल वसंत नेहूल	उपविभागीय पोलीस अधिकारी, पैठण उपविभाग	सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई
१९.	जितेंद्र आत्माराम आगरकर	उपविभागीय पोलीस अधिकारी, गणेशपुरी उपविभाग, ठाणे ग्रामीण	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
२०.	नरसिंग पंचम यादव	महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई

२. त्या अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण/न्यायालय यांचे आदेश, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी.

३. हा शासन आदेश, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ यांच्या शिफारशीचा यथायोग्य विचार करून आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम याच्या कलम २२ मध्ये निर्दिष्ट सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०५२२३२५४३१७२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(स्वप्निल गोपाल बोरसे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रत-

- १) पोलीस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) सर्व पोलीस आयुक्त.
- ४) सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक/ पोलीस उप महानिरीक्षक.
- ५) सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक.
- ६) प्रधान महालेखापाल (लेखा व हकदारी/ लेखा परीक्षा)-१/२, महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर.
- ७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ८) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ९) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- १०) संबंधित पोलीस अधिकारी (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फत).
- ११) निवड नस्ती, पोल-१अ.